

**Weg** (पात = प्रतिरोध Schol.) *Gtr.* 7, 1. — *c)* mit dem Endpunkte des Falls: भू॒ अ॒ उ॒ दि॒ ई॒ रे॒ D. 68, 2. न॒ रक॑ इ॒ दि॒ ह॒ ल॒ ए॒ H. 108, 21. च॒ रण॑ तु॒ इ॒ न्देश॒ फु॒ सेन॒ Pāñkāt. IV, 9. — *3) Einfall, Ueberfall:* दृष्टुण्णापातक्ता: VARĀH. Brh. S. 19, 7. — *4) Fall so v. a. Möglichkeit:* एत एतावतः पातास्तेषां येन कामयेत तेन यजेत चाक्ष. Ba. 4, 44. विपरीते पाते सति चुक्. in LA. 43, 8. — *5) Fall so v. a. das Eintreten, Erscheinen:* श्रकाएडपातोपनता कं न लक्ष्मीविमोहूपेत् Kāthās. 5, 2. श्रकाएडपातोत्तानाम् — शोकप्रलाशाम् Spr. 5 (= PRAB. 94). Daçār. 1, 56. — *6) Fehler, Versehen* Sūrjas. 11, 4. — *7) in der Astrol. ein schlimmer Aspect* Sūrjas. 11, 2. 4. 7. 10. 12. 13. 15. 19. — *8) der Knoten in einer Planetenbahn* Sūrjas. 1, 33. 42. 44. 52. 57. 58. 68. 69. 2. 1. 6. 7. 8. 56. 57. 4. 6. 8. 15. 11. 11. 13. 12. — *9) Bein.* Rāhu's nach Wils. und ÇKDra.; am zuletzgenannten Orte wird als Beleg eine Stelle aus Siddhāntaçira. angeführt, wo aber nur die Verbindung कुमुदिनीपतिपात der Sturz, das Unglück des Mondes erscheint. — *10) pl. N. pr. einer Schule des Jaguraveda* (v. l. पातापिडनीय) Ind. St. 3, 237. — Vgl. क्राति॑, गर्भ॑, दाढ॑, दत्त॑, दूर॑, दृष्टि॑, धारा॑, पत्त॑, सूत्र॑, तैलंपाता, श्येन्पाता.

**पातक** (vom caus. von 1. पत्) *1) adj. zu Fall bringend; s. गर्भ॑.* — *2) m. n. AK. 3, 6, 2, 33. Verbrechen* Trik. 1, 1, 112. H. 1380. Halās. 3, 5. Nir. 6, 27 (eingeschobene und verdorbene Stelle). *प: सकृत्पातकं पापकं Ait. Br.) कुर्यात्* Çāñkh. Çr. 15, 24, 10. अन्यत्राभन्यपातकेभ्यः GRB. 1, 12. M. 8, 88. 112. 113. 10, 126. ब्रह्मकृत्या सुरापानं स्तेयं गुर्वङ्गनामः। महा॒ति पातकान्याङ्कः संसर्गश्चापि तैः सह् ॥ 11, 54. 258. 259. Jāg. 2, 96. 3, 284. BHAG. 1, 38. MBa. 1, 4203 (wo पातकं | st. पातकां zu lesen ist). 4334. 13, 2424 (masc.). BHABT. 2, 45. Spr. 197. RAGH. 9, 82. VARĀH. Brh. S. 9, 25. HIT. 1, 62. KATHĀS. 30, 126. *Vet. in LA.* 28, 2. am Ende eines adj. comp. f. शा Spr. 987. अतिपातक MBa. 13, 3245. — Vgl. अति॑, अनु॑, उप॑, महा॑.

**पातकिन्** (von पातक) adj. subst. der ein Verbrechen begangen hat, Verbrecher HARIV. 15315. MBKbh. 154, 24. BHAG. P. 6, 2, 9. — Vgl. महा॑.

**पातंग** (von पतंग) adj. f. इ॑ der Heuschrecke —, der Lichtmotte eigen: तस्य निश्चित्य पातंगो वृत्तिं भूपत्यारित्रे Rāga-Tar. 8, 469. Welche Bedeutung hat aber das Wort MBa. 6, 422?

**पातंगि** (wie eben) m. der Sohn der Sonne, Saturn Hār. 12. ÇABDAK. im ÇKDra.

**पातञ्जलि** adj. von Patañgali verfasst: महाभाष्य Verz. d. Oxf. H. 164, b, 2 v. u. °तत्त्वं Verz. d. B. H. No. 974. n. (sc. शास्त्रं) das Joga-System des Patañgali COLEBR. Misc. Ess. I, 238. Z. d. d. m. G. 7, 168. MADHUS. in Ind. St. 4, 13. 23. Gaupap. zu Śāṅkhyak. 23. Schol. bei WILSON. Śāṅkhyak. S. 107. 150. Verz. d. B. H. 160. No. 626—823. Verz. d. Oxf. H. 86, b, 4 v. u.

**पातञ्जलि** m. v. l. für पतञ्जलि Ind. St. 5, 350. **पातत्रिन्** adj. das Wort पतत्रिन् enthaltend gaṇa॒चिमृतादि zu P. 5, 2, 61. **पातन** (vom caus. von 1. पत्) *1) adj. f. इ॑ (gaṇa॒ गैरादि zu P. 4, 1, 41) fällend, niedermachend: शत्रुसंघानाम् MBa. 1, 6560. भीमस्य 7, 94. Mārk. P. 24, 40. शत्रुमेनाङ्ग॑ MBa. 1, 7868. शत्रु॑ HARIV. 12735. — 2) n. das Fallenlassen, Hinabwälzen, Hinabschleudern, Stürzen, Niedermachen: शत्रुनिः फलपातने (श्रुचिः) M. 5, 180. Mārk. P. 35, 22. फल॒॑ Ab- IV. Theil.*

**schlagen** HARIV. 3715. गिरिपङ्केष्यः Brh. P. 3, 30, 28. सैभस्य MBa. 3, 835. वश॒॑ MBa. 1, 1219. 7201. पातनं भास्त्रस्येव न मृष्ये ह्रेणपातनम् 7, 278. 6, 5356. 10, 592. 18, 4788. ग्रन्त॑ das Werfen der Würsel P. 8, 2, 49, Sch. दण्डस्य das Fallenlassen des Stockes so v. a. Strafen M. 7, 51. अत्पोः समतः कार्यं पातनं ब्रौलीकसाम् das Ansetzen von Blutegeln Suça. 2, 327, 7. गर्भस्य das Abtreiben der Leibesfrucht Jāg. 2, 277. 3, 298. HARIV. 4375. अत उर्धमदृष्टेष्वर्षस्मु योगान्यातनार्थं वद्यामः Vertreiben, Wegschaffen Suça. 2, 49, 17. das Auseinandersallenmachen, Trennen, zur Erklärung von पति und पती Çāmk. zu Brh. ÅR. UP. S. 139. — Vgl. गर्भ॑, कृदक॑, दण्ड॑, दृष्ट॑, सूत्र॑.

**पातनीय** (wie eben) adj. zu schleudern: न खलु ब्राणः पातनीयो ऽयम् सिम्बृनि मृशरीरे तूलराशाविवानलः Çāk. 10, v. l.

**पातयित्** (wie eben) nom. ag. Werfer (beim Spiel) P. 2, 1, 10, Sch.

*1. पातर्* (von 1. पा) nom. ag. Trinker; oxyt. mit gen. oder in comp.: पाता सोम्यानाम् RV. 8, 82, 33. AV. 3, 12, 8. MBa. 10, 287. मय॒॑ KULL. zu M. 3, 159. अस्तु॑ उद्धवात् (s. u. तति॑). parox. mit acc.: पाता॑ सूतमिन्द्रो अस्तु॑ सोम्यम् RV. 6, 23, 3. 8, 2, 26.

*2. पातर्* (von 3. पा) nom. ag. Beschützer, Hüter; oxyt. mit gen. oder in comp.: नुराम् RV. 2, 20, 3. लोकानाम् HARIV. 14617. 14644. Kām. Nitis. 2, 16. mit acc. (parox.): दागत्रयम् HARIV. 14931. — Vgl. नृ॑.

*3. पातर्* m. eine Art Ocimum (गन्धपत्र) ÇABDAK. im ÇKDra.

**पातल्यं** n. ein best. Theil des Wagens, nach Sāj. so v. a. कीलकं du: इन्द्रः पातल्ये दत्तां शरीतोः RV. 3, 53, 17.

*1. पातव्य* (von 1. पा) adj. zu trinken M. 11, 94. MBa. 3, 647. 9, 2095.

*2. पातव्य* (von 3. पा) adj. zu behüten, zu schützen HARIV. 1131.

**पातसाहृ** m. پادشاہ Verz. d. Oxf. H. No. 208 am Ende.

**पातापिडनीय** m. pl. N. pr. einer Schule des Jagurveda Ind. St. 3, 238. **पाताल** Unādis. 1, 116. 1) n. a) Unterwelt, eine unter der Erde gedachte Höhlung, in der Schlangen und Dämonen hausen; häufig wird sieben solcher Höhlen gedacht; nach dem MBa. ist पाताल eine Stadt der Schlangenwelt. AK. 1, 2, 2, 1. TRIK. 1, 2, 1. H. 1362. an. 3, 663. sg. MED. 110. HALAS. 3, 1. ÅRU. UP. in Ind. St. 2, 178. MBa. 3, 3547. fgg. 3552 (Etym.). 13, 2230. SUND. 4, 20. HARIV. 11454. R. 1, 44, 8. 45, 28. 6, 16, 29. RAGH. 1, 80. 15, 84. SPR. 1736. VARĀH. Brh. S. 33, 5. SŪRJAS. 12, 2, 38. KATHĀS. 19, 91. 27, 11 (ॐगरी). 44, 34. 87. 45, 115. 134. 151. 164. 192. 223. 829. 332. 30, 109. Rāga-Tar. 3, 470. 519. VP. 204. BHAG. P. 5, 24, 7. MĀRK. P. 19, 16. 61, 2. PĀNÉAT. 159, 22. *Vet. in LA.* 33, 20. VEDĀNTAS. (Allah.) No. 70. °खातृ im PADMA-P. Verz. d. B. H. No. 433. Am Ende eines adj. comp. f. शा: (वसुंधरा) सैतला सार्णवहीपा सपताला MBa. 7, 3887. लृतामित्रः प्रयच्छावर्वी राते सदीपपतनाम्। साकाशब्रह्मपाताला सर्वतमलावनाम् ॥ 8, 3689. An den beiden letzten Stellen könnte das Wort auch einfach in der Bed. Höhlung in der Erde (= विवर MED.) gefasst werden. Nach AK. 3, 4, 26, 204. H. an. und MED. bedeutet पाताल auch das unterseitische Feuer; doch ist zu bemerken, dass die Wörter für diesen Begriff wiederum die Unterwelt bezeichnen. — b) in der Astrol. Bez. des 4ten Hauses VARĀH. LAGHU. 1, 16. Ban. 11, 15. — 2) m. a) ein best. Destillationsapparat (शैषधपाकार्थपत्रविशेष) ÇABDAK. im ÇKDra. ऊर्ध्वापस्तले वक्रिमध्ये तु रससंपर्कः। पातालयस्मे-